# **EAST WEST HOLDINGS LIMITED**

Regd. Off.: 62, Adarsh Industrial Estate, Sahar Chakala Road, Andheri East, Mumbai - 400099.

Tel: +91-22-4221 9000 E-mail: info@ewhl.in Web: www.ewhl.in

CIN: L74110MH1981PLC298496

29th November, 2023

To,

The Department of Corporate Services, BSE Limited

14th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Scrip Code: "540006"

Dear Sir/ Madam,

# Subject: Publication of Newspaper Advertisement of the Notice of 42nd Annual General Meeting, remote e-voting, cut-off date and Book Closure

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of the newspaper advertisements of the Notice of 42nd Annual General Meeting, remote e-voting, cut-off date and Book Closure published on 29<sup>th</sup> November, 2023 in Active Times (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper).

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully, For East West Holdings Limited

F. Kanojia Company Secretary Encl: As above

CC:

Listing Department,
The Calcutta Stock Exchange Ltd,
7, Lyons Range, Kolkata - 700 001
Scrip Code: "028105"

सोलापूर, दि. २८ : शहिद दिनानिमित्त व शहिद मेजर कुणालगीर गोसावी यांच्या रमरणार्थ पंढरपूरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे युवा सेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर यांच्या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस -नाईक श्री प्रशांत कुंद्रकर साहेब यांनी शहिद वीर जवानांच्या प्रति मेचे पूजन करून भव्य रक्तदान शिबीराचे उदघाटन केले. चला रक्तदान कखयात... शहिदांना आदरांजली वाह्यात... या ब्रिद वाक्यावर या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवकांनी या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदान करून शहिद वीर जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, समाजसेवक अरूणभाऊ कोळी, शिवसेना शहरप्रमुख रविंद्र मुळे, सम ाजसेवक संजय बाबा ननवरे, उप-शहरप्रमुख तानाजी मोरे, लंकेश बुराडे, विभाग प्रमुख उमेश काळे, पिंटू गायकवाड यांनी या भव्य रक्तदान शिबिराला भेट दिली.

याप्रसंगी युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेवक गणेश भिंगारे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप शिंदे, रोहित लाला पानकर, समाजसेवक कृष्णा कवंडे, दत्तात्रय वाडेकर, भाऊ टम टम, शिवभक्त ग्रुपचे अध्यक्ष समाधान पोळ, तानाजीराजे गुंजाळ, राजेश नेमाडे, माऊली शिंदे, महेश कोरके, शिवक्रांती संघटनेचे शहराध्यक्ष माऊली चव्हाण, आनंद शिंदे, गणेश बारसकर, अमर उपळकर, भालेश टमटम, शुभम उपळकर, महेश डोळसे, बबलू वैरागकर, सोमनाथ रणदिवे, आकाश शिंदे, दत्ता सुतार, महेश पिसाळ, स्वागत कवडे आदी

उपस्थित होते.

# सार्वजनिक सूचना

#### वसई शाखा स्थलांतरण बाबत

आयटीआय गोल्ड लोन्स लिमिटेड - वसई शाखेच्या सर्व ग्राहकांना कळविण्यात येत कि 07 डिसेंबर 2023 गुरुवार पासून सदर शाखा नमूद केलेल्या नवीन जागेवर कार्यरत राहील. याची नोंद सर्व ग्राहकांनी घ्यावी.

जुना कार्यालयीन पत्ता	नवीन कार्यालयीन पत्ता
शॉप नं 11, हिरा निकेतन, अंबाडी रोड कॉर्नर, विजया बँके	दुकान क्रमांक १७, अशोक नगर, इंडसइंड बँके जवळ, अंबाडी रोड,
जवळ, MSEB कार्यालयाची जुनी इमारत, वसई पश्चिम	वसई पश्चिम, पालघर 🗕 ४०१२०२.
ਧਾਲਬਦ-401020	

#### **IDEAL INSTITUTE OF PHYSIOTHERAPY** POST: POSHERI, TALUKA: WADA, DISTRICT: PALGHAR CONTACT: 7620038990 Email: idealinstituteofphysiotherapy@gmail.com

I	ADMISSION FOR VACANT SEATS FOR INSTITUTIONAL QUOTA FOR ACADEMIC YEAR 2023-2024					
ı	SR.NO	TOTAL SEATS	STATE QUOTA	IQ QUOTA	VACANCY	
		00		40		

Application are invited from the eligible & interested candidates for admission to 1st year BPTH for (Institutional Quota) Vacant Seats (if any) for A.Y. 2023-2024 The desirous candidate to apply in person/any person to the institute from 29th Nov 2023 to 30th Nov 2023

#### जाहीर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

जनप्रिया सहकारी पतसंस्था मर्या. पत्ता:- शिवनेरी अपार्टमेंट. ई-१/१४/बी-३. सेक्टर- ८. नेरुळ. नर्व

	नवी मुंबई- ४००७०६. गंक १ ते ३४			****	अर्जद
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	श्री. विजय शिवाजी मिसळे	०५/१०/२०२३	४८५१/२०२३	४८६१४	१
2	श्री. दगडू बाळू आंधळे	०५/१०/२०२३	४८५१ /२०२३	४८६१४	2
3	थ्री. कुलवंतसिंग बिक्करसिंग सहोता	०५/१०/२०२३	४८५१ /२०२३	४८६१४	æ
Х	श्री. मंगेश विष्णू पिंगळे	०५/१०/२०२३	४८५२ /२०२३	३८९७८	१
ų	श्री. संतोष माधव वाळुंज	०५/१०/२०२३	४८५३ /२०२३	५०९९०	१
ξ	सौ. अर्चना संतोष वाळुंज	०५/१०/२०२३	४८५३ /२०२३	५०९९०	2
હ	श्री. संदीप महादेव वाळुंज	०५/१०/२०२३	४८५३ /२०२३	५०९९०	ş
۷	श्री. हरिदास तुळशिराम आंधळे	०५/१०/२०२३	४८५४ /२०२३	७२२८८	१
٩	श्री. कुमार वेलु सेल्वराज	०५/१०/२०२३	४८५४ /२०२३	७२२८८	2
१०	श्री. शांताराम हरिभाऊ कोरडे	०५/१०/२०२३	४८५४ /२०२३	७२२८८	ş
११	श्री. शांताराम हरिभाऊ कोरडे	०५/१०/२०२३	४८५५ /२०२३	५२०२४	१
१२	श्री. कुमार वेल्बु सेल्वराज	०५/१०/२०२३	४८५५ /२०२३	५२०२४	2
१३	श्री. हरिदास तुळशिराम आंधळे	०५/१०/२०२३	४८५५ /२०२३	५२०२४	ş
१४	श्रीमती अनिता गणेश मस्कर	०५/१०/२०२३	४८५६ /२०२३	१४८६२१	१
१५	श्री. गणेश दत्तात्रय मस्कर	०५/१०/२०२३	४८५६ /२०२३	१४८६२१	2
१६	श्री. अशोक दत्तात्रय मस्कर	०५/१०/२०२३	४८५६ /२०२३	१४८६२१	ş
१७	श्री. पांडुरंग बाबासो पांढरे	०५/१०/२०२३	४८५७ /२०२३	१३४९३१	2
१८	श्री. बाबूराव विष्णू चौधर	०५/१०/२०२३	४८५८ /२०२३	१६६५६२	१
१९	श्रीमती सुषमा संजय खंकाळ	०५/१०/२०२३	४८५८ /२०२३	१६६५६२	ş
२०	श्री. बाबूराव विष्णू चौधर	०५/१०/२०२३	४८५९ /२०२३	१६६५६२	१
२१	श्रीमती सुषमा संजय खंकाळ	०५/१०/२०२३	४८५९ /२०२३	१६६५६२	ş
22	श्री. वैभव विष्णू चौधर	०५/१०/२०२३	४८६० /२०२३	१६६७५०	१
२३	श्री. बाबूराव विष्णू चौधर	०५/१०/२०२३	४८६० /२०२३	१६६७५०	2
२४	श्रीमती सुषमा संजय खंकाळ	०५/१०/२०२३	४८६० /२०२३	१६६७५०	ş
२५	श्री. बाळकृष्ण रामचंद्र बारगळ	०५/१०/२०२३	४८६१ /२०२३	११६८५३	१
२६	सौ. सुजाता बाळकृष्ण बारगळ	०५/१०/२०२३	४८६१ /२०२३	११६८५३	2
२७	सौ. लता उत्तम कुऱ्हाडे	०५/१०/२०२३	४८६१ /२०२३	११६८५३	ж
२८	श्री. बाळकृष्ण रामचंद्र बारगळ	०५/१०/२०२३	४८६२ /२०२३	११६४९९	2
२९	सौ. लता उत्तम कुऱ्हाडे	०५/१०/२०२३	४८६२ /२०२३	११६४९९	æ
30	श्रीमती सुषमा संजय खंकाळ	०५/१०/२०२३	४८६४ /२०२३	१६३१२३८	१
३१	श्री. बबन रामकृष्ण केकान	०५/१०/२०२३	४८६५ /२०२३	७९६१४१	१
32	श्री. बाबूराव विष्णू चौधर	०५/१०/२०२३	४८६५ /२०२३	७९६१४१	ş
33	श्री. संदीप भैरू खाडे	०५/१०/२०२३	४८६५ /२०२३	७९६१४१	8

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक ०१/१२/२०२३ रोजी दुपारी ०२:००** या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या

३४ |श्री. अशोक पांडुरंग महाले

जाहीर सूचना

**अतिकुररहमान,** ए-विंग-३०१, ३रा मजला, ईएन/

लोटस, एव्हरशार्सन नगरी कॉम्प्लेक्स को-

ऑप.हौ.सो.लि. यांच्याकडून मुळ भागप्रमाणपत्र हरविले आहे आणि पुढे दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाट

... सोसायटीकडे अर्ज करण्याची इच्छा आहे. जर कोणा

व्यक्तीकडे याचा ताबा असल्यास किंवा सद

ागप्रमाणपत्राबाबत अधिकार, हक्काचा दावा असल्या

यांनी माझ्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह आजच्या तारखेपास्-

• दिवसात कळवावे. अन्यथा माझे अशिलाकडून दुय्यम

ए-विंग-३०१, ३रा मजला, ईएन/६, लोटस

एव्हरशार्सन नगरी कॉम्प्लेक्स को–ऑप.हौ.सो.लि.

जाहीर सूचना

जाहीर सूचना देण्यात आहे कि कै. शुभांगी

काशिनाथ टिपणीस यांचे दिनांक ५ मे २०२१

रोजी निधन झाले आहे. त्यांचा फ्लॅट न. बी २२

दुसरा मजला, Lic employees samadhan

कॉ ऑपरेटिव्ह हौंसिंग सोसायटी लिमिटेड

तरूण भारत, चकाला, अंधेरी पूर्व मुंबई ४०००९९

या फ्लॅट मध्ये, त्यांचा मूलगा श्री प्रशांत

काशिनाथ टिपणीस व सुनबाई सौ माधवी प्रशांत

टिपणीस यांचा बरोबरीने १/३ मालकी हक्क

होता, श्री प्रशांत काशिनाथ टिपणीस यांनी

मयताच्या मृत्यु दाखल्या बरोबरच मयताचे नाव शेअर सर्टिफिकेट मधुन कमी करण्यासाठीचा

अर्ज सोसायटीकडे केता आहे. त्याच बरोबर

मयताचे पती काशिनाथ शंकर टिपणीस यांच्या

मृत्युचं दाखल सोबत जोडला आहे. तसेच श्री

प्रशांत यांनी त्यांचे बंधू श्री संदीप काशिनाथ

टिपणीस आणि बहीण श्रीमती शिल्पा ज्ञानेश

राजे यानी मिळून केलेले नाहरकतीचे

तरीही कोणास वरील विषयाबाबत हरकत

असेल किंवा वारसाहक्क सांगायचा असल्यास,

त्यांनी हे सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४

दिवसांच्या आत सोसायटीशी परावांसह सम्पर्क

साधावा अन्यथा सोसायटी आपला निर्णय

For & on behalf of

Lic Employees Samadhan

Co- operative Society Ltd.

प्रतिज्ञापत्र सोबत जोडले आहे.

घेण्यास मुखत्यार राहील .

Date: 29/11/2023

श्रीमती खान जैनब अतिकुररहमा

गगप्रमाणपत्राकरिता अर्ज केला जाईल.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रह समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक २४/११/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



(अजयकुमार भालके) उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

०५/१०/२०२३ ४८६६ /२०२३ । १०९६१३ । ३

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share certificate No.16 bearing distinctive numbers 76 to 80 of Kashi Bhuvan CHS Ltd standing in the name of Late Mr. Ramnik Chawda have been reported lost/stolen and an application for issue of duplicate certificate along with transfer in the name of Mrs. Bina Ramnik Chawda, who is in use, occupation and possession of the flat in respect thereo has been made to the society at Dixit Road Extension, Anant Waman Vartak Marg, Vile Parle (E), Mumbai 400057 to whom objection, any, against transfer and issuance of Duplicate Share Certificate should be made within 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support thereof

## इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड

सीआयएन:एल७४११०एमएच१९८१पीएलसी२९८४९ कार्यालयः ६२, आदर्श इंडस्ट्रीयल इस्टेट, सहार चकाला रोड, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००९९. दूर.:०२२-४२२१९०००, ई-मेल:info@ewhl.com, वेबसाईट:http://www.ewhl.in ४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४२वी वार्षिक र्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३ रोजी स.९.३०वा. रामडा प्लाझा विंध्यम पाल ग्रोव्ह बीच, जुह्, नझिरवाडी, मुंबई-४००००४ येथे एजीएम सूचनेत नमूद विषयावर विचार विमर्श करण्यात करित

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५.५.२०२०, सर्वसाधारण परिपत्रव क्र.०२/२०२१ दि.१३.०१.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.५.५.२०२२ आणि सर्वसाधार परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८.१२.२०२२ सहवाचिता सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ नीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दे.१५ जानेवारी. २०२१. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे. २०२: आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.०५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक नुसार वित्तीय वर्ष २०२२–२०२३ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी, निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि./ठेवीदार सहभागीदारकडे नोंत आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या https://ewhl.in. investor-relations-2/ आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com

. कंपनीने सभा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई–वोटिंग) पारित करण्याच्या प्रस्तावित ठरावांवर मतदानाचा हक बजावण्यासा आपल्या सदस्यांना सुविधा पुरवित आहे. कंपनीने ई-मतदान सुविधा देण्यासाठी एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा पुरविल्या आहेत.

नोंद दिनांक अर्थात सोमवार, ११ डिसेंबर, २०२३ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकाल ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग/सभेत ई–वोटिंगचा अधिकार असेल

जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात सोमवार, ९१ डिसेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.ir किंवा info@satellitecorporate.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि ज ती व्यक्ती ई–वोटिंगकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी विद्यमान युजरआयर्ड

जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहता येईल परंतु पन्हा मत देण्याचा अधिकार अमणार नाही। रिमोर ई-वोटिंग कालावधी दम्यान जे भागधारक मत देक शक्रणा . नाहीत त्यांना सभेच्या सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत देण्यासाठी एजीएममध्ये ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध

#### पुस्तक बंद करणे व ई-वोटिंग कालावधी:

कंपनीचे नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक १३ डिसेंबर, २०२३ ते १९ डिसेंबर, २०२३ (दोन्ही दिवस् समाविष्ट) पर्यंत बंद ठेवले जाईल.

. रिमोट ई-वोटिंग सुविधा १६ डिसेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. सुरू होईल आणि १८ डिसेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. रिमोट ई-मतदानास उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे परवानगी दिर्ल जाणार नाही.

ई–वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड . सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्याव केंवा एनएसडीएलला टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० वर संपर्क करावा

इस्ट वेस्ट होल्डींग्ज लिमिटेडकरिता

अजझ शफी मोहम्म

यवस्थापकीय संचालव

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २८.११.२०२३

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक शांतीलात **भवानजी धारोड** यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे

दिनांक २१.०८.२०१० रोजीचे स्थायी पर्यायी निवासस्थान करारनामा अंतर्गत जे अ.क्र.**बीडीआर**-१६/४०६९/२०११ अंतर्गत हमी उपनिबंधकांचे कार्यालयात नोंद आहे त्यानुसार मे. स्काश डेव्हलपस ॲण्ड बिल्डर्स यांनी भवानजी के. धारोड व झवेरबेन बी. धारोड यांना फ्लॅट क्र.८०१, क्षेत्रफव ५२३ <mark>चौ.फु. कार्पेट क्षेत्र,</mark> ८वा मजला, ए विंग ही जागा त्यांची जुनी जागा फ्लॅट क्र.**ए–३०**४, क्षेत्रफळ **३५५.७५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र,** ३रा मजला, श्री उपेंद्र कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत यशवंतराव तावडे रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, जमीन सीटीएस क्र.**९७४,** गाव दहिसर व तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर (यापुढे सदर जागा म्हणू-संदर्भ) या जागेचे मालकीत्व आधारावरील निवासी जागा करारनामात नमुद नियम व अटीनुसार दिले अ.क्र.**बीआरएल-२/२३४४/२०१७** अंतर्गत हमी उपनिबंधकांचे कार्यालयात नोंद दिनांक **२२ मार्च**, २०१७ रोजीचे बक्षीस खरेदीखता अंतर्गत **भवानजी के. धारोड** आणि **झवेरबेन बी. धारोड** यार्न सदर जागेमधील त्यांचे एकत्रित संपुर्ण १००% अविभाजीत शेअर्स, अधिकार, हक्क व हित त्यांच मुलगा शांतीलाल भवानजी धारोड यांच्या नावे बक्षीस म्हणून दिले.

सोसायटी अर्थात **श्री उपेंद्र कोहौसोलि.,** को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी जे **एमसीएस ॲक्ट १९६**० च्या तरतुदी अंतर्गत नोंद आहे आणि त्याचे नोंदणी क्र.बीओएम/एचएसजी/पीआर-८५०१/१९८१ दिनांक १२.०६.१९८१ आहे, यांनी दिनांक ०३.०९.२०१७ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर केला आणि भागप्रमाणपत्र **शांतीलाल भवानजी धारोड** यांच्या नावे हस्तांतर केले. तथापि <mark>शांतीलाल भवानजी धारोड</mark> यांच्याकडून सोसायटीद्वारा वितरीत मुळ भागप्रमाणपत्र क्र.७३ अंतर्गत नोंदीत अनुक्रमांक ३६१ ते ३६५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.२५०/ – प्रत्येकीचे ५ **(पाच)** पुर्णपणे भरणा केलेले शेअर्सचे प्रमाणपत्र हरविले आहे

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पृष्ठठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय अर्थात **ॲडव्होकेट नेविल छेडा, द्वारा छेडा ॲण्ड असोसिएटस्**, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर सावरक ती समिती मार्ग. बोरिवली (प.). मंबई-४०००९३ आजच्या तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात वेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल आणि त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपय नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर/दावा विचारात घेतले जणार नाही.

## वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

ालकीत्व आधारावरील निवासी जागा फ्लॅट क्र.**८०१,** क्षेत्रफळ **५२३ चौ.फु. कार्पेट क्षेत्र,** ८वा मजला ्विंग, जुनी जागा फ्लॅट क्र.ए–३०४, क्षेत्रफळ <mark>३५५.७५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र,</mark> ३रा मजला, श्री उपेंद्र कोहौंसोलि. म्हणून ज्ञात इमारत, यशवंतराव तावडे रोड, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, सीटीएस क्र.९७४, गाव दहिसर व तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जागेऐवजी दिलेले फ्लॅट, तसेच नोंदणी क्र.**बीओएम/एचएसजी/पीऑर-८५०१/१९८१** दिनांक <mark>१२.०६.१९८१</mark> अंतर्गत सदर श्री <mark>उपेंद्र कोहौसोलि.</mark> या सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.७३ अंतर्गत नोंदीत अनुक्रमांक ३६१ ते ३६५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.२५०/- प्रत्येकीचे ५ (पाच)

ठिकाण: मुंबई दिनांक: २९.११.२०२३ सही/- श्री. नेविल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय

# एआयओसीडी फार्मा लिमिटेड

्पूर्वीची **महाराष्ट्र सेफ केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स अलायन्स लिमिटेड**े म्हणून ज्ञात) **नोंदणीकृत कार्यालय**: सहावा मजला, कॉर्पोसेट पार्क-२, व्ही.एन. पुरव मार्ग, चेंबूर, मुंबई –४०० ०७१. **बोर्ड लाइन:** +९१ २२ ६७७३ ०००० वेबसाईटः www.aiocdpharmaltd.com, ई-मेलः cs@aiocd.com सीआवएन : यू२४२३९एमएच२००६पीएलसी१६५१४९

# १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २२ डिसेंबर २०२३ रोजी स. ११:०० वा. क्लब एमराल्ड, सुश्रुत आणि मंगल आनंद हॉस्पिटलच्या पुढे, सिद्धार्थ कॉलनी, स्वस्तिक पार्क, चेंबूर, मुंबई – ४०० ०७१ येथे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ करिता एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना सर्व सदस्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवण्यात आली आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कोणत्याही सदस्याकडून न मिळाल्यास, त्याची एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून किंवा कंपनीच्या www.aiocdpharmaltd.com वेबसाइटवरून डाउनलोड करून मिळवता येईल. व) पुस्तक बंद करणेः

सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक शनिवार, १६ डिसेंबर २०२३ ते शुक्रवार, २२ डिसेंबर २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक समापनाकरिता बंद राहतील.

दिनांक : २७ नोव्हेंबर २०२३

ठेकाण : मुंबई

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० मध्ये वाचलेल्या, सुधारित केल्यानुसार, सभासदांना एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे, सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएम (रिमोट ई-व्होटिंग) चे, ज्यासाठी केपनीने ई-व्होटिंग एजन्सी म्हणून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा प्रदान केल्या आहेत. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

१. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सामान्य आणि विशेष व्यवसायावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे विचारविमर्श केला जाऊ शकतो;

. रिमोट ई-वोटिंग १८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९:०० वा. सुरू होईल; ३. रिमोट ई-वोटिंग २१ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वा. संपेल;

४. एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट-ऑफ तारीख १५ डिसेंबर २०२३ आहे;

५. कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजे १५ डिसेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य बनते, ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच ई-मतदानाकरिता एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो;

🔹 रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे मतदानाची उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर अक्षम केले जाईल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही;

बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करून दिली जाईल.

एखादा सदस्य 'रिमोट ई-व्होटिंग' द्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएमला उपस्थित राह् शकतो परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा त्याला अधिकार नाही: आणि

ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदवहीमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजेच १५ डिसेंबर २०२३ रोजी नोंदवले गेले आहे, ती केवळ बॅलेट पेपरद्वारे सभेत रिमोट ई-व्होटिंग तसेच मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल

७. एजीएमची सूचना एनएसडीएल च्या https://www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे; आणि ८. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्यांना https://www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पहा किंवा टोल फ्री क्रमांक ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करा किंवा कु. प्राजक्ता पावले, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ येथे संपर्क साधा, नियुक्त ईमेल आयडी: evoting@nsdl.co.in जो मतदानाशी संबंधित तक्रारींचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे निराकरण करेल.

#### एआयओसीडी फार्मा लिमिटेडकरिता (पूर्वीची 'महाराष्ट्र सेफ केमिस्ट अँड डिस्ट्रिब्युटर्स अलायन्स लिमिटेड' म्हणून ज्ञात)

श्री. जगन्नाथ शिंदे

डीआयएन: ०१४३५८२५

# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



## एनपीएल केमिकल्स लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्रमांक (सीआयएन): यु२४२९०एमएच२०२०पीएलसी३४२८९० नोंदणीकृत कार्यालय: नेविले हाऊस, जे.एन. हेरेडिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. ई-मेलः investorrelations@naperol.com, वेबसाईटः www.naperol.com, दुर.क्र.:०२२-६१०९०५१५

#### ३री वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुरुतक बंद करण्याची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की, **एनपीएल केमिकल्स लिमिटेड (कंपनी)** ची **३री** वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीएम) गुरुवार**, २१ डिसेंबर, २०२३ रोजी द.१२.००वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/ अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ (यापुढे संयुक्तपणे **एमसीए परिपत्रके**) आणि सेबी परिपत्रक दिनांक **११ जुलै, २०२३** सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक **७ ऑक्टोबर, २०२३** (एकत्रित सेबी परिपत्रके) नुसार एका ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती दिलेली आहे.

एमसीए परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन) च्या आवश्यक तरतुदीनुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत संपन्न होईल. एजीएमकरिता नियोजित ठेकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असेल.

एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना एमीएसी परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी किंवा संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील

एजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.naperol.com</u>, मे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ व सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण, एसएस–२ नुसार कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर विमर्षाकरिता रिमोट ई-वोटिंगची सुविधा कंपनीने दिली आहे आणि या उद्देशाकरिता कंपनीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग तसेच एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगकरिता सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **(एनएसडीएल)** ची सेवा नियुक्ती केली आहे. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

अ) एजीएम सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने विमर्ष केला जाईल.

- ब) रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याच्या पात्रता निश्चितीची नोंद तारीख **गुरुवार, १४ डिसेंबर,**
- क) रिमोट ई-वोटिंग **सोमवार, १८ डिसेंबर, २०२३ रोजी (स.९.००वा. भाप्रवे)** प्रारंभ होईल आणि **बुधवार, २० डिसेंबर, २०२३** रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे) समाप्त होईल
- ड) उपरोक्त तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही. जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु ठरावांवर पुन्हा मत देता येणार नाही.
- ई) एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून एखादी ना-वैयक्तिक भागधारक किंवा भागधारक हा कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख **गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३** रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी **evoting@nsdl.co.in** किंवा कंपनीच्या investorrelations@naperol.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांना rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे. तथापि सदस्य यापुर्वीच रिमोट ई–वोटिंगकरिता एनएसडीएलसह नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.
- क) एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून एखादी वैयक्तिक भागधारक हा कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी एजीएम सूचनेत नमुद एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगकरिता प्रक्रियेअंतर्गत सूचनांचे पालन करावे.
- रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.
- ह) लाभांश अधिकारास सदस्यांच्या पात्रता निश्चितीसाठी शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३ ते गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल.
- य) ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचलनाकरिता तपासनीस म्हणून **मे. निलेश शाह ॲण्ड असोसिएटस्चे** कार्यरत कंपनी सचिव श्री. निलेश शाह (सदस्यत्व क्र.एफ-४५५४) आणि त्यांच्या गैरहजेरीत श्री. महेश दरजी (सदस्यत्व क्र.एफ-७१७५) आणि त्यांच्या गैरहजेरीत कुमारी हेतल शाह (सदस्यत्व क्र.एफ-८०६३) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- ज) तपासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या <u>www.naperol.com</u> वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल
- ख) ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा दु.क्र.०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० किंवा **श्री. अमित विशाल,** सहाय्यक उपाध्यक्ष, एनएसडीएल किंवा **श्रीमती पह्नवी म्हात्रे,** व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.
- ल) वरील प्रकरणात काही माहिती/प्रश्न असल्यास कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी, **मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,** सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पु.), मुंबई–४०००८३. दूर::९१८१०८११६७६७, ई-ਸੇਕ: rnt.helpdesk@linkintime.co.in.

एनपीएल केमिकल्स लिमिटेडकरिता

सही / -

हीना शाह

कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: २९ नोव्हेंबर, २०२३

**Union Bank** 

मालमत्ता वसूली व्यवस्थापन शाखाः २१. विणा चेंबर्स. मेझानिन मजला. दलाल स्टिट. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जवळ.

फोर्ट, मुंबई-४००००१, महाराष्ट्र

ई-लिलाव विक्री सूचना (सरफायसी कायदा अंतर्गत) सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता १५ दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना.

सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की , खाली नमुद संबंधित कर्जदार व जामिनदारांकडून युनियन बँक ऑफ इंडिया (प्रतिभूत धनको) यांची देय रक्कम वसुलीकरिता प्रतिभूत धनकोकडे तारण/अधिभार असलेल्या खालील स्थावर मालमत्तेचे खालील तक्त्यातील संबंधित खात्यात युनियन बॅक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे **ताबा** घेण्यात आला आहे, त्याची खाली नमुद केलेल्या तारखेला **जसे आहे जेथे आहे आणि** जर्स आहे जे आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय या तत्त्वावर दिनांक २२.१२.२०२३ रोजी दु.१२.०० ते दु.५.०० वा. देय रक्कम वसूल करण्याकरिता. राखीव किंमत आणि इरठे ठेव रक्कम देखील येथे नमुद केल्या आहेत. राखीव किंमत आणि बयाण रक्कम खाली नमुद केल्याप्रमाणे असेल, विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशीलांसाठी, कृपया युनियन बँक ऑफ इंडिया (प्रतिभूत कर्जदार) वेबसाइटवर प्रदान केलेल्या दृव्याचा संदर्भ घ्या म्हणजे www.unionbankofindia.co.in बोलीदार https://www.ibapi.in या वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात. दि.१६.११.२०२३ रोजी www.mstcecommerce.com या वेबसाइटद्वारे ऑनलाइन ई–लिलांवाद्वारे नमूद केलेल्या मालमत्तांची संबंधित कर्जदारांच्या खात्यातील संबंधित रक्कम तसेच व्याज आणि इतर खर्चाच्या वसुलीसाठी विक्री केली जाईल.

#### ऑनलाईन ई-लिलाव https://www.mstcecommerce.com वेबसाईट द्वारे. लिलावाची तारीख आणि वेळ : २२.१२.२०२३ रोजी दु.१२.००वा. ते सायं ०५.००वा.

लॉट क्र.	अ) कर्जदाराचे नाव, ब) शाखेचे नाव, क) मालमत्तेचे वर्णन, ड) मालकाचे नाव	अ) आरक्षित मूल्य रु. ब) इसारा रक्कम रु.	देय ऋण संपर्क व्यक्ती व मोबा.क्र. निरीक्षणाची तारीख/वेळ	अधिभार, ताबा: सांकेतिक/ वास्तविक
8	अ) क्राइस्ट सोसायटी च्या मे. द न्यू टेस्टामेंट चर्च ब) मालमत्ता चसूली व्यवस्थापन शाखा क) जमीन आणि इमारतीचे सर्व भाग व खंड आणि सर्व पायाभृत सुविधा एस.क्र.४१/ए/१, ४१/१/२ आणि ४१/ १/३, गाव-तळेगाव, तालुका-अहमदप्र, जिल्हा-लात्र. (एक्ण जमीन क्षेत्र ३९००० ची. मीटर) ड) शी.जीवनकुमार रामराव मद्देवाड आणि कै. हणमंत नरसण्णा चेपुरे.	अ)ह.२१,५८,४०,०००/- ब) ह.२,१५,८४,०००/-	दि.३०.०६.२०२३ देय रक्कम	अज्ञात/ ए.ओ. <b>सांकेतिक ताबा</b>
?	अ) क्राइस्ट सोसायटी च्या मे. द न्यू टेस्टामेंट चर्च ब) मालमत्ता पुनर्प्राप्ती व्यवस्थापन शाखा क) पल्ट क्र.३०१, तिसरा मजला, मालवणी सागर सम्राट कोहौसोलि, प्लॉटक्र.१६ आरएससी-२, सव्हें क्र.२६३ (भाग), सीटीएस क्र.६ए (भाग), गाव: मालवणी, म्हाडा लेआउट, मालवणी, मालाड (प), मुंबई-४०० ०९५ (बिल्ट अप क्षेत्र: ६६९ ची. फूट. (विक्री करारानुसार) कार्पेट क्षेत्र: ५७७ ची. फूट. (मापानुसार). इ) श्री. जीवनकुमार रामराव महेवाड आणि सी. सोनी प्रिया जीवनकुमार महेवाड.	अ)₹.६६,७३,७५०/- ब) इ.६,६७,३७५/-	ह.२१,३१,८०,७२८.५४ (रूपये एकवीस कोटी एकतीस लाख ऐंशी हजार सातशे अट्टावीस आणि पैसे चौ-चाऐंशी फक्त) अधिक त्यावरील पुढील व्याज दि.०१.०७.२०२३ पास्न लागू व्याजाचे दर, शुल्क व भार आजच्या तारखेपर्यंत. श्री.सुर्येश्वर एम.क्र. ७५८८४ ८५११११ श्री.शैलेश कुमार सिंग – ८०५२१९३०९ १८.१२.२०२३/	अज्ञात / ए.ओ. <b>सांकेतिक ताबा</b>
3	अ) क्राइस्ट सोसायटी च्या मे. द न्यू टेस्टामेंट चर्च ब) मालमत्ता वसूली व्यवस्थापन शाखा क) फ्लॅट क्र.६०४, ६वा मजला, मालवणी साई दर्शन कोहौसोलि, प्लॉट क्र.४५ आरएससी-५, सीटीएस क्र.३५२५, गावः मालवणी, म्हाडा लेआउट, मालवणी, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५ (बिल्ट अप क्षेत्रः ७७८.७८ चौ.फूट. (विक्री करारानुसार) कार्पेट क्षेत्रः ५९५ चौ.फू. (मापानुसार). ड) श्रीमती संतोषप्रिया हरी प्रसाद नायडू	अ)ह.८१,७८,०००/- ब) ह.८,१७,८००/-	स.१०.००वा. ते दु.०१.००वा.	अज्ञात/ ए.ओ. <b>सांकेतिक ताबा</b>

ई-लिलावात भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्ती आणि इतर तपशीलांसाठी बोलीदारांनी बँकेच्या www.unionbankofindia.co.in वेबसाइटला भेट देण्याची विनंती केली आहे. बिडर सर्व्हिस प्रोव्हायडर इंडियन बॅक्स ऑक्शन प्रॉपटींज इन्फॉर्मेशन (आयबीएपीआय) पोर्टलच्या www.ibapi.in वेबसाइटला देखील भेट देऊ शकतात. ऑनलाइन लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांकडे वैध ई-नेल आयडी असणे आवश्यक आहे. विक्रीच्या अटी व शर्ती सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या तरतुर्दीनुसार काटेकोरपणे असतील.

## सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ८(६) / नियम ९(१) अंतर्गत वैधानिक १५ दिवसांची विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (६) / नियम ९ (१) अंतर्गत ई-लिलाव विक्रीच्या होल्डिंगबद्दल या कर्जदारांना आणि जामिनदारांना नोटीस म्हणून देखील मानले जाऊ शकते. वर नमूद केलेली तारीख. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया प्रदान केलेल्या दुव्याचा संदर्भ घ्या जसे की www.unionbankofindia.co.in किंवा https://www.ibapi.in, www.mstcecommerce.com

दिनांक: २८.११.२०२३

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my client G C FONSECA @ GERALDO CYRIL FONSECA bearing Aadhar No. 6122 5219 8923 and Pan No. AIRPF3597N, Residing at 3/15, Family Building Dr. Batliwala Road Parel Mumbai 400012 Maharashtra, here by state that he is only the registered share holder of ULTRATECH CEMENT LTD. (Details as follows: Folio Number G64223. Certificate Number 153606, No. of shares 46 Bearing Distinctive numbers as 37240258 to 37240303, and the said original share certificate has been lost/misplaced by my client G C FONSECA @ GERALDO CYRIL FONSECA and in that regard he has lodged online N.C. bearing No. 75238/2023 dated 27/11/2023 with Andheri, Mumbai Police Station.

Any person/party, legal heirs claiming to be in possession of said original share certificate or having any adverse claim or interest over the said share certificate or nat thereof is

r having any adverse claim or interest over the said share certificate or part thereof is asked to put the same in writing to me/my client otherwise no claim shall be entertaine Place : Mumbai Date : 29/11/2023

DEVESH PANDEY (Advocate High Court)
Flat No. 406/407, E- Wing,
Gagan Angel CHS Ltd.,
New Vasai Nallasopara Link Road. Near Fire Brigade Blgd., Palghar - 401 208

## **PUBLIC NOTICE**

Take notice that my client, Mrs Nilima Satish Desai intend to sel the property after sad demise of her mother Late Mrs Shubhalaxmi Manik Vaidya more particularly described in the schedule herein below. The schedule property was jointly hold by Mrs. Nilima Satish Desai and Late Mrs. Shubhalaxm Manik Vaidya.

All those persons having or claiming any right, title, claim or demand instate or interest by way of sell, mortgage, transfer exchange, gift, device bequest, trust, share, inheritance or otherwise howsoever into, over or upon the schedule property and/or claim to be in possession of the said schedule property or any part thereof are hereby required to give notice thereof in writing together with the supporting legal documents and particularly of any such right or claim to the undersigned in writing within 14 days from the date of publication hereof, failing which the claim if any, shall be deemed to have been released or waived and my client shal complete the transaction without any reference to any such right title, interest, claim or demand Claims without any documentary proof and/or objection directly published in the Newspaper shall not be considered as valid. No claim/rights will be considered after notice period.

Schedule of the Property All the piece and parcel of the property, Flat No. B-602, 6th Floor Gorai Visamo Co-operative Housing Society Limited, Plot No. 100, RSC- 48, Gorai-II Borivali (West), Mumbai- 400 091, admeasuring 450 sq.ft super Built-up area and five fully paid shares bearing distinctive serial numbers from serial no. 76 to 80, both inclusive vide Share Certificate No. 16, dated December 11, 2006 issued by Gorai Visamo Co-operative Housing Society Limited situated on property bearing CTS 19, Serial No. 190 in the Village and Taluka Borivali, withir registration Mumbai suburbar District.

Place:- Mumbai Date: - 29/11/2023 For Mrs. Nilima Satish Desa

please take a note of the same.

Mr. Ganesh Y. Mirashigaonkar Advocate High Court 3-A/204, Eksai Laxminarayan CHS. Ltd. Opp. St. Rocks College Eksar Road, Borivali (West) Mumbai- 400 103

**OLD PREMISES ADDRESS** 

Bank, Old MSEB Office building, Vasai West Palghar 401202

**Particulars** 

Total Income form Operations

Net Profit/(Loss) for the period(before Tax,Exceptional and/or

Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period before Tax(after Exceptional and/or

Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax(after Exceptional and/or

Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the period(after tax)and Other Comprehensive Income(after tax)]

Paid-up Equity Share Capital(Face value of Rs.10 each) Reserves(excluding Revaluation Reserve)

Securities Premium Account

Net Worth

Paid Up Debt Capital/ Outstanding Debt

Outstanding Redeemable Preference Shares

Debt Equity Ratio

Earnings Per Share(of Rs.10 each) (for continuing and discontinued

operations)

1. Basic

2. Diluted

Capital Redemption Reserve

Debenture Redemption Reserve

Debt Service Coverage Ratio

10

15

NOTES

Place: Mumbai

Date: 25.11.2023

and the listed entity (www.trustgroup.in)

olicies shall be disclosed by means of a footnote

**General Notice** 

**Vasai Branch Shifting** 

ITI Gold Loans Limited - Vasai Branch would hereby like to bring to the notice of all customers that the

branch is being shifted to a new location, as mentioned below wef 07th Dec 2023 Thursday. All customers

Shop no.11, Hira Niketan, Ambadi Road Corner, Near Vijaya | Shop no 17, Ashok Nagar, Near Indusind bank,

Trust Investment Advisors Private Limited

CIN:U67190MH2006PTC162464

a) The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly/ annual financial results is available on the websites of the Stock Exchange(s

b) For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stoc

c) The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in account

Exchange(s) (specify names of Stock Exchanges) and can be accessed on the URL (https://www.bseindia.com/)

Tele:022 4084 5000 ;Fax No: 022 340845007; Email:cs@trustgroup.ir

For the Quarter

Ended

30-09-2023

Unaudited

(Rs. In Lakhs)

6,824.76

1,567.47

1,567.47

1,063.92

1,063.92

79,798.90

74,404.11

1.36

57.78

6,044.79

109,531.73

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH Sep, 2023

Registered Office:109/110,FIRST FLOOR,BALARAMA PREMISES, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (E) MUMBAI MH 400051

#### PUBLIC NOTICE otice is hereby given that Folio No. ESC0328164, Equity Shares of face value **Rs.10/- (Rupee's Ten only)** each bearing Share Certificate Nos. No. of Shares Distinctive No. 976375 - 976379 39158507 - 39158716

of, Escorts Kubota Limited having its registered office at 15/5, Mathura Road, aridabad-121003, Haryana, India registered in the name of Chhay Bobra and Kantilal Bobra have been lost. I Chhaya Kantilal Bobra have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such a claim with the company within 15 days of the publication of the property of the said shares.

#### **PUBLIC NOTICE**

This Public Notice is given for my client i.e. Mr. Nishant Suresh Shah stating that Flat No. 15, 3rd Floor, Shantinathchhaya Co-operative Housing Society Limited, Jitendra Road, Malad - East, Mumbai 400097, adm. 625 Sq. Ft. Built up, lying on the land bearing C.T.S. No. 32 C situated at Village - Pahadi, Taluka - Borivali, District - Mumbai Suburban belongs to Mr. Nishant Suresh Shah on ownership basis through Deed of Gift dated 24/03/2022 (Registration No. BRL-9/4946/2022 dated 24/03/2022).

My client state that he is making this publication because he lost Agreement for Sale Dated 29/03/1984 & Deed of Confirmation Dated 15/10/1985 between (1) Smt. Vimlaben Harakchand Shah, (2) Smt. Hiraben Kantilal Shah and (3) Smt. Padmaben Shantilal Shah as Owners and Shri. Bipin Popatlal Shah as Purchaser, upon which FIR for loss of document No. 109575/2023 dated 28/11/2023 filed by my client and in spite of due efforts, said agreements are not traceable. Therefore any person(s) found the same and/or having any claim, right, title interest, objection and/or dispute in respect of flat or part hereof then same known in writing to concerned Attorney at address stated nereinbelow within a period of **7 days** from the date of publication hereof and failing which, no claim shall be entertained.

Place : Mumbai

Adv. Ronak Kothari

F/075, Express Zone, A-Wing, 1st Floor Western Express Highway, Opp: Oberoi Mall, Goregaon (E), Mumbai – 400063. Mobile: + (91) 7021588381

## IDEAL INSTITUTE OF PHYSIOTHERAPY POST: POSHERI, TALUKA: WADA, DISTRICT: PALGHAR CONTACT: 7620038990 Email: idealinstituteofphysiotherapy@gmail.com

INSTIT	INSTITUTIONAL QUOTA FOR ACADEMIC YEAR 2023-2024						
SR.NO	TOTAL SEATS	STATE QUOTA IQ QUOTA	VACANCY				
1.	80	68	12	12			
Application	Application are invited from the eligible & interested candidates for admission to 1st year						

BPTH for (Institutional Quota) Vacant Seats (if any) for A.Y. 2023-2024 The desirous candidate to apply in person/any person to the institute from  $29^{\scriptscriptstyle th}$  Nov 2023 to 30th Nov 2023

#### **East West Holdings Limited**

CIN: L74110MH1981PLC298496 Regd. Off: 62, Adarsh Industrial Estate, Sahar Chakala Road, Andheri East, Mumbai-400099 Phone No: - 022 42219000 Website: http://www.ewhl.in Email:info@ewhl.in

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING.

NOTICE is hereby given that the 42ND Annual General Meeting of the Members of East West Holdings Limited will be held on Tuesday, the 19th December, 2023 at 9.30 a.m. at Ramada Plaza by Wyndham Palm Grove Beach Juhu, Nazir Wadi, Juhu, Mumbai - 400049 to transact the following businesses set out in the Notice of AGM

In line with the MCA General Circular No. 20/2020 dated 5/5/2020, General Circular No. 02/2020 dated 13/1/2021, General Circular No 02/2022 dated 5/5/2022 and General Circular No. 10/2022 dated 28/12/2022 read with SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMDI1/CIR/P/2020/79 dated 12/5/2020, SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD 2/CIR/P/2021/11 dated 15/1/2021, SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13/5/2022 and SEBI Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05/01/2023, Notice of the AGM along with the Annual Report for financial year 2022-2023 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. The Notice and the Annual Report is available on the Company's website https://ewhl.in/investor-relations-2/. and the website of the Stock Exchange i.e. BSE limited. www.bseindia.com.

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date, i.e., Monday 11th December, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e voting /voting at the Meeting

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. Monday 11th December, 2023, may obtain the user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or info@satellitecorporate.com.However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote; The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting AGM but shall not be entitled to cast their vote(s) again. The Shareholders who were not able to cast their vote during the remote evoting period will have an opportunity to cast their vote on the businesses as set forth in the Notice of the Meeting at the venue of the AGM.

Book Closure and E-voting Period: . The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 13th December, 2023 to 19th December, 2023 (both days inclusive).

. The remote e-voting facility shall commence on 16th December, 2023 at 9.00 a.m. and ends on 18th December,2023 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.

In case of any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads sections o  $https://www.evoting.nsdl.com\,or\,contact\,NSDL\,at\,the\,toll\,free\,no.:1800-222-990.$ 

For East West Holdings Limite Place: Mumbai

**NEW PREMISES ADDRESS** 

Quarter for the

**Previous Year** 

ended

30-09-2022

(Rs. In Lakhs)

3,445.00

1,356.26

1,356.26

1,008.80

1,008.80

71,891.64

70,558.36

73,926.38

1.02

15.55

1,983.29

4.03

For the Year

Ended

31-03-

2023(Audited)

(Rs. In Lakhs)

29,019.20

10,949.69

10,949.69

8,754.61

8,741.44

76,042.99

72,924.70

1.52

134.69

3,768.29

2.13

Place: Mumba

116,889.20

Ambadi Road, Vasai West , Palghar – 401202.

Ajaz Shafi Mohammed - Managing Director Date: 28/11/2023

#### PUBLIC NOTICE s hereby given that Folio No. HWK0000970, 145 Equity Shares of face value Rs.10/- (Rupees ten only) each bearing Distinctive No Share Certificate Nos. No. of Shares 4028001 To 4028100 395 5940124 To 5940168 A2591 45

of HONEYWELL AUTOMATION INDIA LTD., having its registered office at HONEYWELL AUTOMATION INDIA LTD 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune, Maharashtra- 411013, registered in the name of Kantilal Deepchand Bobra and Chhaya Kantilal Bobra have been lost. Chhaya Kantilal Bobra have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

#### **VEHICLE FOR SALE** INDUSIND BANK LTD FOR MORE DETAIL CONTACT :-8097615551 // 9619436797

Deal no	Customer name	Registration no	Model
MWB01322G	SHIVAJI NANGADE	MH02EW5073	Bajaj RE compact cng
MWB01888G	SANJAY PAL	MH47AD7882	PIAGGIO APE CITY PASSENGER
MWB02587G	MANSURALI KHAN	MH47AW2091	APE XTRA HT LDX+ CNG PU BS6
MWV01520G	KAILASH RAI	MH02FB2864	RE 4S CNG (4 stroke engine) use CNG as fuel
MWB02610G	SUSHIL PRAJAPATI	MH03DV5377	TATA ACE GOLD CNG BS VI
MWB02200G	MOHD SAJJAD	MH03DC5315	RE 4S CNG (4 stroke engine) use CNG as fuel
	KHAN		
MWB02527G	ROCKY DULGAJ	MH47AS5915	TATA ACE GOLD CNG BS VI
MWB02489G	DPS TRANSPORT	MH02FG6505	TATA ACE GOLD CNG BS VI
MWB02490G	DPS TRANSPORT	MH02FG6504	TATA ACE GOLD CNG BS VI
MWB02391G	SHREE LOGISTICS	DL1LAF2072	TATA ACE GOLD CNG BS VI

#### **PUBLIC NOTICE**

MWB02392G SHREE LOGISTICS DL1LAF2314 TATA ACE GOLD CNG BS VI

NOTICE is hereby given to state that we are investigating the title of (1) MR. NILESH SURESH BHATT ALIAS NILESH SURESHCHANDRA BHATT and (2) MR. PARAG S. BHATT ALIAS PARAG SURESHCHANDRA BHATT, Legal heirs Sureshchandra Kanchanlal Bhatt, claiming to be the Joint owners of the belo

Sureshchandra Kanchanlal Bhatt was the bonafide member of Laxmi Apartme Co-Operative Housing Society Limited, holding Flat No. **01**, on the **Ground** Floor Admeasuring **540.38** Sq. Ft. **Carpet** area, in the building known as **"Laxmi Apartmen** CHSL", situated at Original Plot No. 91 of T.P.S. III, Borivali west corresponding to Final Plot No. 167 of T.P.S III, Village Borivali, corresponding to C.T.S. No. 831, Rajda Nagar, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai 400092, along-with 5 (Five) fully paic up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each collectively amounting to Rs. 250/-bearing distinctive numbers from 1 to 5 (both inclusive) recorded under Share Certificate No. 1 issued by the "Laxmi Apartment Co-operative Housing Society

Sureshchandra Kanchanlal Bhatt, expired intestate at Mumbai, leaving behir him, the following as his only legal heirs and representatives governed by the Hind Law of succession at the time of his death:

1. Nilesh Suresh Bhatt Alias Nilesh (Son)

Sureshchandra Bhatt 2. Parag S. Bhatt Alias Parag

Sureshchandra Bhatt

By and under an Articles of Agreement under the caption Agreement for Permanel Alternate Accommodation dated 28.07.2022 entered into by and between "Th-Laxmi Apartment Co-operative Housing Society Limited" (therein called and referred Laxmi Apartment Co-operative Housing Society Limited (therein called and referred to as "Confirming Party"), M/s Aditya Developers, a partnership firm (therein called and referred to as "the Developers") and (1) Nilesh Suresh Bhatt Alias Nilesh Sureshchandra Bhatt (2) Parag S. Bhatt alias Parag Sureshchandra Bhatt (therein called and referred to as "the Member/s"). The Developers therein allotted to the Members therein [in Lieu of old existing Flat being Flat No. 1, admeasuring about 540.38 Sq. Ft Carpet area, on the Ground Floor of the Building known as "Laxmi Apartment CHSI" in a Paridantial Propriese as expressible basis being Flat No. 18.1 Apartment CHSL<sup>\*</sup>] a Residential Premises on ownership basis being Flat No. **501** admeasuring **751 Sq. Ft. Carpet Area**, on the **5**<sup>th</sup> Floor, in the new building known a "Laxmi Apartment CHSL" situated at Final Plot No. 167 of T.P.S III, Village Borival corresponding to C.T.S. No. 831, Rajda Nagar, Shimpoli Road, Borivali (West) Mumbai - 400092. The said Articles of Agreement under the caption for Agreement for Permanent Alternate Accommodation dated 28.07.2023 is duly registered with the Office of Sub-Registrar of Assurances under Serial No. **BRL-5-11403-2022.** 

This Public Notice is issued merely for Ratification and for confirmation that (1) MR NILESH SURESH BHATT ALIAS NILESH SUREHCHANDRA BHATT and (2) MR
PARAG S. BHATT ALIAS PARAG SURESHCHANDRA BHATT are the legal heirs of Surechandra Kanchanlal Bhatt and to admit them as the members of the society b adding their names on the Share Certificate.

The society hereby invites claims, or objections from the heir or heirs or other claimants/objector/s to the transfer of the said shares and interest of the member in the capital/property of the Society within a period of **7 days** from publication of this Notice. with copies of such documents and other proofs in support of his/her/thet claims/objections for transfer of shares and interest of the member in the capital/property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the member in the capital/property of the society sha be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of th registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors in the office of the society/with the secretary of the society between 7 P.M. to 9 P.N from the date of publication of the notice till the date of expiry of its period

SCHEDULE OF THE PROPERTY REFERRED TO ABOVE: Residential Premises on Ownership basis being Flat No. 501, admeasuring 751 Sq. Ft. Carpet Area, on the 5th Floor, in the new building known as "Laxmi Apartment CHSL" situated at Final Plot No. 167 of T.P.S III, Village Borivali, corresponding to C.T.S. No. 831, Rajda Nagar, Shimpoli Road, Borivali (West), Mumbai-400092, alongwith the 5 (Five) Fully paid-up Shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each issued by the society bearing distinctive Numbers from 1 to 5 (both inclusive comprised under the Share Certificate No. 1 issued by the "Laxmi Apartment Co-operative Housing Society Limited"

Place : Mumbai Laxmi Apartment Co-operative Housing Society Limited

# NOTICE

Mr. Vasant Ramchandra Purohit, the member of Nilgiri CHS, Apna Ghar Unit No.8, having address at Swami Samartha Nagar, Andheri West, Mumbai - 400 058, and holding Flat No. B-108 in the building of the society, died on 05/07/2011 without making any

I Advocate Nirmala Das hereby invite claims and objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, I will issue the certificate that the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/property of the society in such manner as is provided under the bye- laws of the society. The claims / objections, if any, received by me for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.

Place: Mumbai

Adv. Nirmala Das

#### DEWANS PARADISE CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Diwanman, Navyug Nagar, Vasai Road (W.), Tal. Vasai, Dist. Palghar-401202 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 22/12/2023 at 2:00 PM.

M/s. Bassein Housing Developers Corporation And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property Village Diwanman, Taluka-Vasai, Dist. Palghar

90	·g ·					
Survey No. Plot No. Plot Area Claim Area						
Survey No. 194 (Old Hissa No. 2/1, 2, 3)	2	5.10.75 R. Sq. Mtrs. out of which 4.84.30 R. Sq. Mtrs.	1.67.54 R. Sq. Mtrs.			
Survey No. 194 (Old Hissa No. 2/1, 2, 3)	7	3.75.00 R. Sq. Mtrs.	3.75.00 R. Sq. Mtrs.			
Survey No. 194 (Old Hissa No. 2/1, 2, 3)	12	3.75.00 R. Sa. Mtrs.	3.75.00 R. Sa. Mtrs.			

Office: Administrative Building-A, 206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (SEAL) Palghar, Date : 28/11/2023

Sd/-(Shirish Kulkarni) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/35220/2023 Date :- 23/11/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 715 of 2023.

Applicant: "Vasundhara Chheda-I" Co-Operative Housing Society Ltd. "Vasundhara Chheda-II" Co-Operative Housing Society Ltd. Add: Poonam Sagar Complex, Opp. Sector-9, Mira Road (E.), Tal. & Dist. Thane-401107

Versus Opponents :- 1. M/s. Chheda Corporation A Partnership firm, Through its Partners 1.1. Shri. Dilip P. Chheda (Partner of M/s. Chheda Corporation), 1.2. Shri. Vishal R. Chheda (Partner of M/s. Chheda Corporation), 1.3. Shri. Manoj R. Chheda (Partner of M/s. Chheda Corporation), 2. Shri. Hemant Arvindbhai Parikh, 3. Shri. Vishal Arvindbhai Parikh, 4. M/s. Shanti Star Builders, 5. Jupiter Co-operative Housing Society Ltd., 6. Mercury Co-operative Housing Society Ltd., 7. Asmita Garden 2 Co-operative Housing Society Ltd., 8. Dolphin Garden Co-operative Housing Society Ltd., 9. Asmita Upahar 1 Co-operative Housing Society Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 11/12/2023 at 130 nm.

n of the Property - Mauje Penkar Pada Tal & Diet Thans

Description	Description of the Property - madje refinal rada, rail & Dist. Thane					
Old Survey No.	New Survey No.	Total Area as per 7/12	Area under claim of Deemed Conveyance			
204	36	24860 Sq. Mtr.	6064.50 Sq. Mtr.			



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

#### IN THE COURT OF ADDITIONAL DISTRICT COURT, AT HOSUR O.S. No. 476 of 2022

Mr. Prakash S/o Sivagnanam, No. 35, Govindaraj Nagar, Moulivakkam,

Chennai 600125

...Plaintiff

Versus Mr. Rushant Bhagwan Nimbalkar, Son of Bhagwan And 3 others

...Defendants

Type of

DEFENDANT - 4

PRO WEALTH ADVISORY PVT., LTD., No 303, OPTIONS PRIMO. **ROAD-21. MIDC, ANDHERI-EAST,** MUMBAI-400 093, MAHARASHTRA.

WHEREAS THE ABOVE PLAINTIFF HAS FILED ABOVE SUIT.

YOU ARE HEREBY SUMMONED TO APPEAR BEFORE THE HONBLE COURT EITHER IN PERSON OR BY DULY AUTHORISED AGENT, REPRESENTATIVE, LEGAL PRACTITIONER OR OFFICER AUTHORISED BY YOU TO PRESENT YOUR CASE BEFORE THE COURT ON 15.12.2023. AND TO SHOW CAUSE AS TO WHY THE RELIEF PRAYED FOR SHOULD NOT BE GRANTED.

IN DEFAULT OF YOUR APPEARANCE ON 15.12.2023 THE SUIT WILL BE HEARD AND DETERMINED IN YOUR ABSENCE.

# **K. THENRAJAN**

Counsel for Plaintiff

127/261,2 nd floor, Rohit Tower, Angappan Naicken Street, Chennai 600 001

**E-AUCTION SALE NOTICE** 

By Order of the Board

Sr.

Borrower(s) &

DCB BANK (Under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002)

E-Auction sale notice for sale of immovable Assets under the securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) R/w. Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s), co-borrowers and the guarantors in particular, by the Authorized Officer, that the under mentioned property is mortgaged to DCB BANK LTD., The Authorized Officer of the Bank has taken symbolic possession of the property as mentioned under the provision

of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The Borrowers attention is invited to the provisions of sub-section 8 of section 13 of the SARFEASI Act, the right of redemption shall be extinguished on the date fixed for sale by adopting any methods as prescribed in the said act. The properties will be sold by tender cum public F-auction as mentioned below for recovery of under mentioned dues and further interest, charges and cost etc. as per the below details. The properties will be sold "as is where is" and as is what is" and "whatever there is" condition basis with all the existing and future encumbrances if any, whether known or unknown to DCB Bank Ltd. as per the brief particulars given and mentioned in schedule hereunder. The ntended participants hereby advised to verify the actual dues of property to be remitted with concern authority builder to get the physical possession of mortgaged property which shall be on and above reserve price as notifier nereunder and satisfy at his own. Total Dues

Reserve

EMD (Rs.)

Date of E-Auction /

NO.	Loan Account Nos.	(Rs.)	Price (RS.)		Last date of EMD	Possession
1	1. Mrs Pooja Mahesh Panchal 2. Mr. Mahesh Babulal Panchal Loan Account No. DRHLKAA00475705	1,08,04,589.93	87,47,200.00	8,74,720.00	30/12/2023 (11.00 A.M 1.00P.M.) / 29/12/2023 before up to 05:00 pm	Symbolic
					No. 1103, 11 <sup>th</sup> Floor, B-Wi Iulund West, Mumbai - 40	
2	1. Mrs Pooja Mahesh Panchal 2. Mr. Mahesh Babulal Panchal <b>Loan Account No.</b> DRHLKAA00498979	1,06,11,839.39	77,47,200.00	7,74,720.00	30/12/2023 (11.00 A.M 1.00P.M.) / 29/12/2023 before up to 05:00 pm	Symbolic

Description of the Immovable Property: Flat No. 1104, 11th Floor, B-Wing, Jaswanti Woods, Near Lok Nisaro Co-Operative Housing Society, Ghatipada Road, Mulund West, Mumbai - 400080.

Date and time of submission of EMD on as per the above details & with request letter of participation KYC, Pancard Proof of EMD at email id kapilk@dcbbank.com / david.vannapor@dcbbank.com The intending purchasers / bidders are required to deposit EMD amount through DEMAND DRAFT in the name of the beneficiary, DCB Bank LTD.

Inspection Date and Time: 18/12/2023 to 23/12/2023; Between 11:00 am to 04:00 pm, Contact on Kapil Kamble on 9821855469 & David Vannapor on 8108419977 between 11:00 am to 04:00 pm TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION

(1) The auction sale shall be "online e-auction" bidding through website https://sarfaesi.auctiontiger.net on the dates as mentioned in the table above with Unlimited Extension of 5 Minutes. Bidders are advised to go through the website https://sarfaesi.auctiontiger.net for detailed terms and conditions of auction sale before submitting thei bids and taking part in e-auction sale proceedings.

The interested bidders are required to register themselves with the portal and obtain login ID and Password well in advance, which is mandatory for e-bidding, from auction service provider (M/s. E-Procurement Technologies Ltd. (Auction Tiger) Ahmadabad (Tel: 079-61200586 / 592) Please note that, Prospective bidders may avail online training on e-auction from their registered mobile number only.

(3) Online E-auction participation is mandatory in the auction process by making application in prescribed formation.

which is available along-with the offer/tender document on the website

(4) Bidders are advised to go through detailed terms and conditions of auction sale before submitting their bids by referring to the link https://www.dcbbank.com/cms/showpage/page/customer-corner and for further details may directly contact to Mr. Kapil Kamble on 9821855469 & David Vannapor on 8108419977. STATUTORY SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002

The borrower/quarantors are hereby notified to pay sum as mentioned in the demand notice along with up-to-date interest and ancillary expense before the date of e-auction, falling which the property will be auctioned / sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost. Date: 29/11/2023 Authorised Officer **DCB Bank Limited** 

## Trust Investment Advisors Private Limited Nipa Sheth

For and on behalf of the Board of Directors

Director DIN: 00081064

Outstanding as